

भाषा संचालनालयातील सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) या पदावर श्री.के.सा.पेटकर यांना नियमित पदोन्नती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय क्रमांक: भासंप-२०१३/प्र.क्र.१५९/२०१३/भाषा-१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
तारीख: १९ मे, २०१५

वाचा:-

- १) मराठी भाषा विभाग, शासन आदेश क्रमांक : भासंप-२०११/प्र.क्र.२/२०११/भाषा-१,
दि.२९.१०.२०१२.
- २) शासन अधिसूचना, मराठी भाषा विभाग, क्रमांक भासंसे २०१२/प्र.क्र.१३७/२०१२/भाषा-१,
दि.२६.०९.२०१३
- ३) मराठी भाषा विभाग, शासन आदेश क्रमांक : भासंप-२०१३/प्र.क्र.१२७/२०१३/भाषा-१,
दि.१०.१०.२०१३.

शासन निर्णय:-

श्री.के.सा.पेटकर, अधीक्षक यांना मराठी भाषा विभाग, शासन आदेश क्रमांक : भासंप-२०११/प्र.क्र.२/२०११/भाषा-१,दि.२९.१०.२०१२ अन्वये सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) या रु.९३००-३४८०० ग्रेड वेतन रु.४४००/- या वेतनश्रेणीतील पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली असून, सदर पदोन्नती तांत्रिक खंड देऊन श्री.पेटकर यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत म्हणजेच दि.२८.२.२०१४ (म.नं.) पर्यंत चालू ठेवण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम दि.२६.९.२०१३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे अधिसूचित झाले असून त्यानुसार सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) या पदावर पदोन्नतीने प्राधान्य देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतुदीनुसार श्री.पेटकर यांना सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) या पदावरील नियमित पदोन्नतीसाठी विचार करण्यात आला असता सामान्य प्रशासन विभाग, सेवा उप विभाग तसेच विधी व न्याय विभाग यांच्या सल्ल्यानुसार सदर पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम ज्या दिनांकाला अधिसूचित झाले त्या दिनांकापासून श्री.पेटकर यांना सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) या पदावर नियमित पदोन्नती देण्याची तपासणी करण्यात आली व समितीच्या शिफारशीनुसार शासन मान्यतेने श्री.के.सा.पेटकर (सेवानिवृत्त) यांची सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) या पदावरील दि.१०.१०.२०१३ च्या आदेशान्वये देण्यात आलेली तात्पुरती पदोन्नती दि.२६.९.२०१३ या दिनांकापासून खालील अटीच्या अधीन राहून नियमित करण्यात येत आहे.

- १) त्यांच्याविरुद्ध कोणत्याही दोषारोपाखाली विभागीय चौकशी प्रस्तावित किंवा प्रलंबित नाही, या धारणेच्या अधीन राहून प्रस्तुत पदोन्नती देण्यात येत आहे.

२) त्यांची पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे.

२. श्री.के.सा.पेटकर (सेवानिवृत्त) यांनी पदोन्नतीच्या पदावरील वेतन निश्चितीबाबतचा विहित नमुन्यातील विकल्प भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई येथील कार्यालयात सादर करावा. भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई यांनी श्री.के.सा.पेटकर (सेवानिवृत्त) यांच्या पदोन्नतीच्या पदावरील वेतन निश्चितीबाबतचे आदेश निर्गमित करावेत.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०५२०१३१११०७२३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई.
२. भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे
(द्वारा भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत.)
३. महालेखापाल (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
७. सह सचिव (सेवा उप विभाग), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
८. श्री.के.सा.पेटकर, (सेवानिवृत्त) सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना),
द्वारा भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत.
९. निवड नस्ती.